

Ref No.: OTL/Secretarial/SE/2024-25/39

Date: July 20, 2024

To,

BSE Limited Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400023	National Stock Exchange of India Ltd., Plot No. C/1 'G' Block Bandra – Kurla Complex Bandra East, Mumbai 400051
--	--

Ref: Scrip Code - BSE: 517536 | NSE: ONWARDTEC

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Pursuant to Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper publication pertaining to the extract of the Financial Results the quarter ended on June 30, 2024.

The said extract of the Financial Results was published in Free Press Journal (in English) and Navshakti (in Marathi), on July 20, 2024.

This will also be hosted on the Company’s website at www.onwardgroup.com

This is for your information and records.

Thanking You,
Yours faithfully,

For **Onward Technologies Limited**

Vinav Agarwal
Company Secretary & Compliance Office
Membership No :- A40751

Encl: As above.

TATA MOTORS FINANCE LIMITED
(FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED)
Registered office: Sir H.C. Dinshaw Building, Office No. 14, 4th Floor, 16 Horniman Circle, Fort, Mumbai-400 001
Corporate Identity Number: U65910MH1992PLC187184
Website: www.tmf.co.in

Statement of unaudited financial results for the quarter ended June 30, 2024
(₹ In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter ended		
		June 30, 2024	June 30, 2023	March 31, 2024
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1104,76.88	1139,34.34	5005,19.34
2	Profit/(Loss) before tax for the quarter/year	36,00.79	53,09.03	224,14.72
3	Profit/(Loss) after tax for the quarter/year	36,06.98	51,05.10	51,87.86
4	Total Comprehensive income for the quarter / year [comprising profit for the period / year (after tax) and other comprehensive income (after tax)]	(101,52.42)	(63,81.17)	42,63.93
5	Paid-up Equity share capital (Face value of ₹ 100 per share)	4969,39.18	4969,39.18	4969,39.18
6	Reserves excluding revaluation reserves	(358,43.40)	(203,15.01)	(203,15.01)
7	Instruments entirely equity in nature	1808,00.00	1808,00.00	1808,00.00
8	Net worth	6418,95.78	6574,24.17	6574,24.17
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	29768,30.32	30261,15.35	30261,15.35
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
11	Debt Equity Ratio	4.64:1	4.6:1	4.6:1
12	Earnings Per Equity Share (face value of ₹ 100/- each) (for continuing and discontinued operations)	(0.36)	(0.05)	(2.46)
	Basic (₹) (not annualised for the quarter ended)	(0.36)	(0.05)	(2.46)
	Diluted (₹) (not annualised for the quarter ended)	0.02	0.02	0.02
13	Capital Redemption Reserve	-	-	-
14	Debt Redemption Reserve	-	-	-


Notes:

- The Company, a Non-Banking Finance Company registered with the Reserve Bank of India (the 'RBI'), is a wholly owned subsidiary of TMF Holdings Limited. TMF Holdings Limited, a wholly owned subsidiary of Tata Motors Limited, is a Non Deposit taking - Systemically Important - Core Investment Company (CIC) and registered with the RBI.
- The above financial results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 (the "Act"), and other recognized accounting practices generally accepted in India and are in compliance with Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "Listing Regulations"). Any applicable guidance/clarifications/directions issued by the RBI or other regulators are implemented as and when they are issued/applicable.
- The financial results for the three months ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee at its meeting held on July 17, 2024 and approved by the Board of Directors at its meeting held on July 18, 2024.
- The Board of Directors of Tata Motors Finance Limited ("the Company"/"TMFL") at its meeting held on June 4, 2024, approved a Scheme of Arrangement for amalgamation of the Company with and into Tata Capital Limited (TCL) and their respective shareholders ("the Scheme"), under Sections 230 to 232 read with Section 52 and Section 66 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder. The Scheme will become effective from the Appointed Date i.e. April 1, 2024 upon fulfilment of all the conditions set out in the Scheme including approval of the Scheme by the Reserve Bank of India and National Company Law Tribunal ("NCLT") and upon the receipt of other applicable regulatory approvals. Upon the Scheme becoming effective:
 - The entire business of the Company including all the assets, liabilities and undertakings of the Company will stand transferred and vested in TCL and thereafter TCL will carry on all the business activities undertaken by TMFL.
 - From the Appointed Date till the effective date, the business carried on by the Company shall be deemed to have been carried on for and on behalf of and in trust for TCL.
 - Equity shares of TCL would be issued to equity shareholders of the Company as per the share exchange ratio determined based on the Valuation Reports and the Fairness Opinions obtained by the Company and TCL.
 - The holders of Non-Convertible Debentures (NCDs) of the Company will become the holders of NCDs of TCL on the same terms, including the coupon rate, tenure, redemption price, quantum, nature of security, adequately safeguarding the interest of the NCD holders.
- Name of the Company has been changed to Tata Motors Finance Limited from Tata Motors Finance Solutions Limited w.e.f. October 26, 2023.
- The Company is primarily engaged in the business of financing and the operations being only in India, the disclosure requirements of Ind AS - 108 Segment Reporting are not applicable.
- The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and the website of the Company (www.tmf.co.in).

For TATA MOTORS FINANCE LIMITED
(FORMERLY KNOWN AS TATA MOTORS FINANCE SOLUTIONS LIMITED)

Samrat Gupta
Managing Director & CEO
(DIN - 07071479)

Place: Mumbai
Date: July 18, 2024



PAAREKH ALUMINEX LIMITED (IN LIQUIDATION)
Liquidator's Address:-106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093 +91 9839035367; Email: irp.parekh@gmail.com

PUBLIC ANNOUNCEMENT FOR NOT READILY REALIZABLE ASSETS UNDER IBC, 2016
The Assets of Corporate Debtor is being offered on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS BASIS, WHATEVER THERE IS AND WITHOUT RECOURSE BASIS". Offers are invited from Investors for Not Readily Realizable Assets ("NRRRA") under Regulation 37A of The IBC Liquidation Process Regulations, 2016. Details of Assets offered are as under:

Particulars	Remarks
5.54% equity stake held by Corporate Debtor in Trishakti Power Private Limited.	Interested parties may submit their offers to the undersigned latest by 10 August 2024
Assignment of Not Readily Realizable Asset of Avoidance Application filed u/s 66 of the Code - INR 1,260.20 Crores	

Note: The detailed Terms & Conditions, Bid Document, Declaration & other details shall be provided upon receipt of mail from the interested bidder on irp.parekh@gmail.com. The Assignment/Transfer will be subject to the provisions of the IBC 2016, Regulations made thereunder and the Process document. In case of any clarifications, please contact the undersigned at irp.parekh@gmail.com.

Date: 20th July 2024
Place: Mumbai

Sd/-
Avil Meneses
Liquidator of Parekh Aluminex Limited
Reg. No. IBB/1/PA-001/IP-P00017/2016-17/10041
Authorization for Assignment valid till 27th November 2024
Address: 106, 1st Floor, Kanakia Atrium 2, Cross Road A, Behind Courtyard Marriott, Chakala, Andheri East, Mumbai - 400093
Email: irp.parekh@gmail.com

KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED
CIN: L45203MH2008PLC178061
Registered office: Oriental House, 7 Jamshejdi Tata Road, Churchgate, Mumbai- 400 020
Email: headoffice@kesarinfra.com ; Ph: (+91-22) 22042396 / 22851737
Website: www.kesarinfra.com

NOTICE
TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of section 124(5) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), as amended, the final dividend for the financial year 2016-17, which remained unclaimed for the period of seven years will be credited to IEPF on 19th October, 2024. The corresponding shares on which dividend remained unclaimed for seven consecutive years will also be transferred as per procedure set out in the Rules.

Individual communication has already been sent to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. As per aforesaid rules, the full details of such shareholders are uploaded on the website of the Company viz. www.kesarinfra.com. Kindly note that all future benefits, dividend arising on such shares would also be credited to IEPF. In this connection, please note the following:

- If the equity shares are held in physical form: Duplicate share certificate will be issued & transferred to IEPF. The Original Share certificate in your name(s) and held by you, will automatically stand cancelled.
- If the equity shares are held in demat mode: your demat account will be debited for the shares liable to be transferred to IEPF.

Please note that due date for claiming dividend for the financial year 2016-2017 is 19th October, 2024. In case no valid claim in respect of un-claimed dividend is received from the shareholders by the said due date, the Company shall, with view to complying with the requirement set out in the rules, transfer the shares to IEPF Authority without any further notice. Please also note that no claim shall lie against the Company in respect of un-claimed dividend amount and shares transferred to IEPF. The concerned members can however claim their shares from IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as specified under the rules.

For any queries on the above matters, the shareholders are requested to contact the Company's Registrar & Share Transfer Agent viz., Link Intime India Pvt.Ltd, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai- 400 083. Tel: 2851 5606/ 5644; email: Rnt.helpdesk@linkintime.co.in; Web: http://www.linkintime.com

For Kesar Terminals & Infrastructure Limited
Sd/-
Harsh Kilachand
Executive Chairman
DIN: 00294835

Date: 19.07.2024
Place: Mumbai

मराठी मनाचा आवाज

नवशक्ति

www.navshakti.co.in

Bharat Bijlee
Bharat Bijlee Limited
CIN NO: L31300MH1946PLC005017
Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025
Phone No.: 022 46141414 • Fax No.: 022-24370624 • E-mail: bblcorporate@bharatbijlee.com • Website: www.bharatbijlee.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2024
(₹ in crores)

Particulars	Quarter Ended			
	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024
	(Unaudited)	(Refer Note 4)	(Unaudited)	(Audited)
1 Total Revenue from operations	374.76	587.47	441.45	1,872.48
2 Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	31.81	64.01	33.44	174.07
3 Net Profit for the period before Tax (after Exceptional items)	31.81	64.01	33.44	174.07
4 Net Profit for the period after tax (after Exceptional items)	23.93	48.53	25.33	131.44
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	483.17	283.52	120.30	510.04
6 Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 5/- per share)	5.65	5.65	5.65	5.65
7 Earnings per equity share (Face value of ₹ 5/- per share) (Basic & Diluted) (₹) (Refer Note 3) (not annualised except for Year ended March)	21.17	42.94	22.41	116.29

Notes:

- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th June, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June, 2024 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company website (www.bharatbijlee.com).
- The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 18th July, 2024. The Statutory Auditors have carried out Limited Review of the above financial results for the quarter ended 30th June, 2024.
- During the quarter, the equity shares of the Company were split / sub-divided such that one (1) equity share having face value of ₹ 10/- (Rupees Ten only) each fully paid-up, was sub-divided into two (2) equity shares having face value of ₹ 5/- (Rupees Five only) each, full paid-up with effect from 24th April, 2024 (Record Date). The Earnings Per Share (EPS) numbers of the current quarter and all comparative periods presented above have restated to give effect of the share split.
- The figures for the quarter ended 31st March, 2024 are balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto the third quarter of the financial year ended 31st March, 2024 which were subjected to Limited Review by Statutory Auditors.

Place : Mumbai
Date : 18th July, 2024

Nikhil J. Danani
Vice Chairman & Managing Director

IDFC FIRST Bank Limited
(Formerly known as IDFC Bank Ltd) | CIN : L65110TN2014PLC097792
Registered Office: - KRM Towers, 7th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai- 600031. Tel: +91 44 4564 4000 | Fax: +91 44 4564 4022

APPENDIX- IV-A [See proviso to rule 8 (6) & 9 (1)] SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) & 9 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s) as per column (iii) that the below described immovable properties as per column (iv) mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Formerly known as IDFC Bank Ltd, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" as described hereunder, for the recovery of amount due to IDFC FIRST Bank Limited (Formerly known as IDFC Bank Ltd) from Borrower (s) and Co-Borrower (s) as per column (i). For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided on IDFC FIRST Bank website i.e. www.idfcfirstbank.com

S. NO	(i) Demand Notice Date and Amount	(ii) Agreement ID	(iii) Name of Borrower (s), Co-Borrower (s) and Guarantor (s)	(iv) MORTGAGED PROPERTY ADDRESS	(v) Reserve Price Amount	(vi) EMD Amount	(vii) Date and Time of Auction	(viii) Date and Time of EMD Auction	(ix) Date and time of Inspection	(x) Authorized Officer Name & Contact Number
1	INR 1015770.66/- Demand Notice dated: 25-May-2021	25848779	Savita Vinod Kute & Vinod Narayan Kute	All That Piece And Parcel Of Flat No.002, Ground Floor, Measuring 520 Sq.Ft.(Built Up Area) In The Building Known As Mauli Krupa Sadan, Built On The Property Bearing Survey No.35, Hissa No.7, Lying, Being And Situated At Village-Sagaon, Tal.Kalyan, District.Thane Within The Registration District Thane, Sub-Registration District Kalyan And Within The Limits Of Kalyan Dombivli Municipal Corporation/ Grampanchayat Sagaon And Bounded As Under- East: Open Plot, West: Riddhi Siddhi Building, North: Keshav Patil Building & South: Building.	INR 1322697.60/-	INR 132269.76/-	07-Aug-2024 11:00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10:00 AM to 5:00 PM	01-Aug-2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
2	INR 1996913.76/- Demand Notice dated: 06-Jul-2021	25848850	Raj Gaurav Singh & Umesh Prakash Singh	All That Part And Parcel Of The Flat Bearing No.101 Admeasuring 510 Sq.Ft Built Up Area Upon First Floor In The Building Known As Shiv Sai Apartment Constructed Upon Survey No.105 Hissa No.8,9,10 Situated At Revenue Village Purna, Post Kalher, Taluka Bhiwandi, Dist.Thane And Within The Limits Of Sub-Register Of Assurance Bhiwandi And Bounded As Under- East: Dilip Saray Property, West: Road, North: Internal Road & South: Shiv Mamndir	INR 838350.00/-	INR 83835.00/-	07-Aug-2024 11:00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10:00 AM to 5:00 PM	01-Aug-2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
3	INR 7810438.00/- Demand Notice dated: 14-May-2021	10048454150	Nimit Yagnik, Neha Yagnik & Nidhi Tiffin Service	All That Piece And Parcel Of Flat No. 904, Type A, Shiv Emerald Wadhwa Rhodesia Complex, Kamatghar, Constructed On Survey No. 158, Hissa No. 9(P) Situated At Revenue Village Kamatghar, Mankholi-Anjurphata Road, Bhiwandi, Thane, Maharashtra, Admeasuring 1300 Sq. Ft. (Super Built Up Area), And Bounded As- East: Open Ground , South: Internal Road/Slum, West: Internal Road & North: Open Plot	INR 5196150.00/-	INR 519615.00/-	07-Aug-2024 11:00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10:00 AM to 5:00 PM	01-Aug-2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
4	INR 7705039.00/- Demand Notice dated: 24-Dec-2021	10045217939	Umeshkumar Mahadik & Deepmala Kesharwani	All That Piece And Parcel Of Apartment No. 902, Admeasuring 65.47 Sq. Mtr. (Carpet Area), On 9th Floor, In The Building Known As Shiv Emerald, In Phase-1, Of The Complex Known As Wadhwa Rhodesia, Constructed On Survey No. 158, Hissa No. 9(P), Lying, Being And Situate At Revenue Village Kamatghar, Tal. Bhiwandi, Dist. Thane, Within The Limits Of Bhiwandi Nizampur City Municipal. Corporation And Within The Limits Of Registration District Thane And Sub-Registration District Bhiwandi And Survey No. 158 Hissa No. 9(P) Bounded As: East: Open Ground, West: Road, North: Road & South: Road	INR 4284900.00/-	INR 428490.00/-	07-Aug-2024 11:00 AM to 1.00 PM	06-Aug-2024 10:00 AM to 5:00 PM	01-Aug-2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555
5	INR 44488920.76/- Demand Notice dated: 16-Apr-2019	13040476	Global India, Rakesh Rajaram Mahadik & Sakshi Rakesh Mahadik	Office No A/403, Trade Square, Mehara Comp., Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai-400072	INR 24882000.00/-	INR 2488200.00/-	28-Aug-2024 11:00 AM to 1.00 PM	27-Aug-2024 10:00 AM to 5:00 PM	20-Aug-2024 10:00 AM To 4:00 PM	Name- Mohit Mishra Contact Number- 7045066414 Name- Hareesh Gowda Contact Number- 9594597555

Disclaimer: Please note that the said notice is issued for sale of immovable property only and IDFC FIRST Bank Limited has no right to sale of the movable assets, if any, present at the immovable property.

Sd/-
Authorized Officer
IDFC FIRST Bank Limited
(Formerly known as IDFC Bank Ltd)

Date : 20.07.2024

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर शहर अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यालय ई-निविदा क्र. ६९ (२०२४-२५)

उल्हासनगर महानगरपालिका शहरामधील खाली नमूद कामे योग्य वर्गातील ठेकेदाराकडून निविदा प्रणाली पध्दतीनुसार महानगरपालिकेच्या अटी व शर्तीस अधिन राहून दिनांक २०/०७/२०२४ रोजी निविदा मागविण्याकरिता प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती <https://mahatenders.gov.in/> या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

अ. क्र.	निविदा क्रमांक	कामाचे नाव	निविदा रक्कम (जी.एस.टी. आणि टी.पी.ए. च्याकडून)	इसारा रक्कम	कालावधी	वर्गवारी
०१	उमपा/सावावि/नोटीस/२०२४-२५/०१-०१	उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत एकूण ३ कामे करण्याबाबत. १. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील क्र. १५ भंडारी व्हिला ते गोपी अडेवावापर्यंत रस्ता काँक्रीटकरण करणे व नाला बनविणे. २. उल्हासनगर महानगरपालिका प्रभाग क्र. १५ आर.जी.एच. स्कुल जवळील भाजी मंडईचे नुतनीकरण करणे. ३. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. १५ वाल्मिक नगर व्ही.ट.सी. मैदान जवळील महिलांसाठी शौचालय बांधणे.	₹ १,३३,६५,०००/-	₹ १,३३,६५०	२४० दिवस	NA

सदर निविदा प्रणालीबाबत इतर आवश्यक माहिती <https://mahatenders.gov.in/> या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सही/-
जा.क्र. उ.म.पा./पीआरओ/२५३/२०२४
दिनांक १९/०७/२०२४

कार्यकारी अभियंता (सावावि)
उल्हासनगर महानगरपालिका

Onward Technologies Limited
CIN: L28920MH1991PLC062542
Regd. Office: Sterling Center, 2nd Floor, Dr. A.B. Road, Worli, Mumbai - 400018
Website : www.onwardgroup.com
Email : investors@onwardgroup.com
Tel : +91 22 2492 6570

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2024
(₹ in Lakhs)

Sr. No	Particulars	Quarter ended			
		June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Refer Note 4)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
		1 Total income from operations (net) for the period	11,759.73	11,844.35	11,962.46
2 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	968.12	900.52	1,349.58	4,515.70	
3 Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	968.12	900.52	1,349.58	4,515.70	
4 Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	708.77	668.14	1,088.07	3,391.77	
5 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	688.25	667.44	1,124.77	3,420.85	
6 Paid up Equity share capital (Face value ₹ 10 each)	2,257.92	2,251.96	2,237.08	2,251.96	
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				18,461.27	
8 Earnings per share (of ₹ 10 each) (for Continuing and discontinued operations) - a) Basic (In ₹) b) Diluted (In ₹)	3.14 3.09	2.97 2.91	4.87 4.77	15.13 14.81	

Notes:

- The Statement has been reviewed by Members of the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on July 19, 2024. The statutory auditors have issued an unmodified review opinion on these results. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and rules amended from time to time.
- The consolidated financial results include the results of Onward Technologies Limited (the "Holding company") and its subsidiaries viz. OT Park Private Limited (India), Onward Technologies Inc. (USA), Onward Technologies GmbH (Germany), Onward Technologies B.V. (Netherlands) and Onward Technologies Canada Inc. (Canada) (together referred as the "Group").
- During the period ended June 30, 2024, 59,600 shares of INR 10 each fully paid up were allotted upon exercise of vested stock options under the ESOP schemes, which results in an increase in paid up share capital by INR 5.96 lakhs and securities premium by INR 154.35 lakhs.
- The figures for the quarter ended March 31, 2024 are balancing figure between the audited figures for the year ended March 31, 2024 and the published unaudited year-to-date figures for nine months ended December 31, 2023.
- During the previous year ended March 31, 2024, the Company has changed its accounting policy for presentation of government grants related to research and development expenditure credit which are directly linked to employee benefit expenses. The Company previously accounted for government grants separately under "Other Income", and in the previous year ended March 31, 2024, such government grants are presented net of employee benefit expenses which results in reliable and relevant presentation of the financial statements. Accordingly, the changes have also been made in the quarter ended June 30, 2023. However, this change does not result in any impact on profit for that period (including basic/ diluted earnings per share) and on the opening retained earnings as at April 1, 2023.

Particulars	Quarter ended	
	June 30, 2023	June 30, 2024
	Decrease in Other Income (A)	220.24
Decrease in Employee Benefit Expenses (B)	220.24	220.24

The key data relating to Standalone Financial results are as under:
(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended			
	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)
	Turnover (Revenue from operations)	8,954.92	8,918.43	8,449.14
Profit before Tax	1,019.29	806.55	889.26	3,724.77
Profit after Tax	761.10	602.15	663.29	2,773.10

For and on behalf of the Board of Directors of Onward Technologies Limited

Jigar Mehta
Managing Director
DIN:- 06829197

Place: Mumbai
Date: July 19, 2024

